

वृत्तपत्राचे नांव :— सकाळ

वृत्तपत्र प्रकाशनाचे ठिकाण :— पुणे

वृत्तपत्र पान क :— पुरवणी क 4

दिनांक :— 18 / 03 / 2007

## वेदातील विज्ञान(?)

डॉ. बीणा सातपुते यांचा लेख (१८  
फेब्रुवारी, 'सप्तरंग') वाचला. त्या लेखाकिंविषयी  
नंतर काही प्रतिकूल प्रतिक्रिया देणाऱ्यांनी  
घेताऱ्येले आक्षेप अत्यंत योग्य आहेत. या  
प्रतिक्रियांवरून 'सकाळ'च्या देश-परदेशाच्या  
वाचकात डॉ. सातपुते यांनी त्यांच्या लेखात  
ज्या ऋचांचे विवेचन केले आहे, त्यांच्या  
अर्थाविषयी कुठुहल असल्याचे जाणवते.  
त्यामुळे डॉ. सातपुते यांनी चर्चिलेल्या तीन  
ऋचापैकी एका ऋचेचा सुसंगत अर्थ जर्मन  
प्राच्य विद्यापासक प्रौ. ल्यूडर्स यांनी जसा  
केला आहे तो इथे देत आहे.

डॉ. सातपुते यांनी उम्हूत केलेल्या ऋचा  
ऋचेदाच्या पहिल्या मंडळातील १६४ या  
सूक्तातल्या आहेत. 'अस्यवासी' या नावाने  
ओळखले जाणारे हे एक कूटसूक्त आहे.  
त्यातील ऋचाचा अर्थ सहज समजणे कठीण  
आहे आणि डोळवाना विसारा अर्थ मनाला  
पटत नाही. प्रौ. ल्यूडर्स यांनी ऋचेदातील  
वरण देवतेच्या स्वरूपाविषयी त्यांचे मत  
सांग्यासाठी दोन खंडांचा 'वरण' या नावाचा  
ग्रंथ लिहिला आहे. ल्यांच्या मुरुळ्या विषयांच्या  
अनुसंगांे येणाऱ्या १६४ व्या सूक्तातील  
काही ऋचांचे विवेचन त्यांनी आपल्या ग्रंथात  
केले आहे. डॉ. सातपुते यांनी निवडलेल्या  
तीन ऋचापैकी सातवी ऋचा प्रा. ल्यूडर्स यांनी  
अभ्यासालेली आहे. (खंड १ : पृष्ठ ३०३-  
३०५, ३११-३१२).

ही सातवी ऋचा अशी आहे : इह बुवीतु य  
ईमझ, वेदास्य वायस्य निहित पद वेः। शीर्णः  
क्षीरं दुहते गावो अस्य वक्त्रि व साना उदंकं  
पदापुः॥

ऋचेचा शब्दराशी अर्थ दिसतो तो असा :  
'या प्रिय पश्याचे ठेवलेले स्थान जो जाणतो  
त्यानेच इथे बोलावे. याच्या गावी डोक्यातून  
दूध स्वतात (आणि) पांघरूण घेऊन पायाने  
पाणी त्या ल्यायल्या आहेत,' या भाषांतराने  
कठधीला काप सांगायचे आवे ते कठत नाही.  
ऋचेचा सुसंगत, समजेल असा अर्थ प्रा.  
ल्यूडर्स यांनी लावला आहे. त्यांनी या ऋचेवर  
केलेले सर्व विवेचन इथे सांगणे शक्य नाही.  
त्यांच्या महण्याप्रमाणे वरील ऋचेतला 'निहित  
पद वेः' हा शब्दप्रयोग क्र. १०.१०५.१ या  
ऋचेत आढळतो. तिथल्या संदर्भवरून पक्ष्याचे  
स्थान अत्युच्च श्लोकातल्या झान्यात (उस)  
ठेवले आहे हे कठते आणि त्यामुळे या दोन्ही  
ऋचातला 'वि' महणजे पर्यां हा सूर्य आहे हे  
स्पष्ट होते. हा अर्थ कल्ल्यावर मग या सूर्यस्पी  
पक्ष्याच्या गर्यांचा उल्लेख ऋचेच्या दुसऱ्या  
भागात आहे. त्याचा अर्थ कठायला वेळ  
लागत नाही. या गायी महणजे सूर्यांचे किरण.

'गो' या गायवाचक शब्दाचा क्रमेदातल्या  
काही संदर्भात 'सूर्यांचे किरण' असा अर्थ होतो.  
हे भास्कराचार्यांनी त्यांच्या नियुक्त या ग्रंथात  
सांगितले आहे (सर्वोपि रस्ययो गाव उच्यन्ते।  
निस्कृत २.६) सायणाचार्यांनी प्रस्तुत कर्चेत  
गाव: याचा अर्थ सूर्यकिरण असा करतात.  
तेहा कर्चेच्या दुसऱ्या भागात कर्ची असे  
सांगत आहेत की या पक्षिरूप सूर्यांच्या गायी  
(किरण) त्यांच्या डोक्यातून म्हणजे किरणांच्या  
अगादी वरच्या असभागातून दूध म्हणजे  
श्लोकातले पाणी पावसाच्या रूपाने खाली  
स्वतात आणि किरणांचे पाय म्हणजे पृथ्वीवर  
टेकलेले त्यांचे टोक, त्याने पृथ्वीवरचे पाणी  
त्या गायी पितात, म्हणजे शोषून घेतात.

वरील खुलाशात आपल्याला पाऊस  
देणारी देवता सूर्य आहे, इंद्र नव्हे, ह्या  
ऋचेदकालीन कर्पोची कल्पना अनुस्यूत  
आहे. इंद्र आकाशातील भेद व ब्रह्माचा प्रहर  
करून फोडतो आणि पाऊस पाडतो ही कल्पना  
ऋचेदात नाही. ती वेदोत्तर काळातंती आहे.  
वेदकालीन कल्पनेनुसार सूर्य पृथ्वीवरील पाणी  
शोषून घेतो आणि मग ते पावसाच्या रूपाने  
आपणास देतो. वेदकालीन ही कल्पना नंतरच्या  
काळात लोप पावली असे नाही. त्या कल्पनेचे  
उल्लेख कवित्त वेदोत्तरकालीन वाङ्मयात  
आढळतात. उदाहरणार्थ, रामायणात म्हटले  
आहे की समुद्रातले पाणी शोषून घेऊन सूर्य  
ते गर्भासारखे नक्क महिने आपल्या किरणांनी  
धरून ठेवते आणि मग ते पाणी श्लोकातून  
पावसाच्या रूपाने खाली येते (नवमासधूतर्भं  
भास्करस्य गाभास्तिभिः परिवा रसं समुद्राणां  
द्यौःप्रसूते रसायनम्॥ ४.२७.३) कालिदासाच्या  
रघुवंशातही सूर्य आपल्याला पाऊस देतो ही  
कल्पना आढळते. (सहस्रगुणमुत्सङ्घमादते हि  
रसंरविः १.१८)

अशा प्रकारे ऋचेदाचा साकल्याने अभ्यास  
केल्यावर ऋचेचा सुसंगत अर्थ सांगत असताना  
ऋचेत डॉ. सातपुते म्हणतात, त्याप्रमाणे  
ऋचेतली 'राय म्हणजे चूकलीय शक्तीचे  
रूपक' मानण्याचे कारण नाही

— म. अ. मेह